

अनुसूचि ३ नियम १३ पहा.

मा० ७१९

८१

सार्वजनिक विश्वस्थेसंबंधी फेरफार करणेची इच्छा असलेल्या विश्वस्तांनी नोंद केलेल्या किंवा करण्याची इच्छा असलेल्या फेरफारा संबंधी प्रतिवृत्त.

सार्वजनिक विश्वस्थेचे नाव व पत्ता - किसान शिक्षण प्रसारक मंडळ, हाडोळती,

ता. अहमदपूर, जि. लातूर एफ- 123 (लातूर)

फेरफार करण्याची कारणे

शेरे कोणतेही

खालील प्रमाणे नोंदी कमी कराव्यात.

- | | | | |
|---------------------------------|------------|-------------------|-----------------|
| १. श्री. प्रभाकर तुळशीराम पवार | अध्यक्ष | कार्यकारी मंडळाची | (१) फेरफार अर्ज |
| २. श्रीमती. रजनी माणिकराय देयकर | उपाध्यक्ष | मुदत संपत्त्याने | (२) प्रतिशापन |
| ३. श्री. निलेश प्रभाकर पवार | सचिव | निवडणुकीने | (३) संमतीष्ठी |
| ४. कु. नियती अमित पळसकर | सहसचिव | यदल दाखल. | (४) नाहरकतपत्र |
| ५. श्री. प्रमोद रामचंद्र जगताप | कोषाध्यक्ष | नि. दिनांक | (५) सर्वसाधरण |
| ६. श्रीमती. पुष्या प्रमोद जगताप | सदस्य | संभेदी नोटीस, ठरा | |
| ७. सुषमा राजाभाऊ जाधव | सदस्य | | |

City No. ८११८
सुषमा राजाभाऊ जाधव

Date ८११८

८११८


खालील प्रमाणे नोंदी घ्याव्यूत.

- | | |
|---------------------------------|------------|
| १. श्री. प्रभाकर तुळशीराम पवार | अध्यक्ष |
| २. श्रीमती. सुषमा राजाभाऊ जाधव | उपाध्यक्ष |
| ३. श्री. निलेश प्रभाकर पवार | सचिव |
| ४. कु. नियती अमित पळसकर | सहसचिव |
| ५. श्री. प्रमोद रामचंद्र जगताप | कोषाध्यक्ष |
| ६. श्रीमती. पुष्या प्रमोद जगताप | सदस्य |
| ७. श्री. लिंबाजी घ्यकोदा शेळके | सदस्य |

सन. २०१८ ते २०२५ यांच्यावधीकरीता

- | | |
|------------|-------------------------------------|
| अध्यक्ष | रा. हाडोळती, ता. अहमदपूर, जि. लातूर |
| उपाध्यक्ष | रा. हाडोळती, ता. अहमदपूर, जि. लातूर |
| सचिव | रा. हाडोळती, ता. अहमदपूर, जि. लातूर |
| सहसचिव | रा. हाडोळती, ता. अहमदपूर, जि. लातूर |
| कोषाध्यक्ष | रा. हाडोळती, ता. अहमदपूर, जि. लातूर |
| सदस्य | रा. हाडोळती, ता. अहमदपूर, जि. लातूर |
| सदस्य | रा. हाडोळती, ता. अहमदपूर, जि. लातूर |

८११८



लातूर

८११८

SUPERINTENDENT
Public Trust Regd. Office
Latur Region, Latur

८११८

Power
साधिय
किसान शिक्षण प्रसारक मंडळ
हाडोळती ता. अहमदपूर, जि. लातूर
प्रतिवृत्त द्याणीच्यांचा विश्वस्ताचा सही

नाव व पत्ता - श्री. निलेश प्रभाकर पवार (सचिव)

रा. हाडोळती, ता. अहमदपूर, जि. लातूर

Power
सचिव

किसान शिक्षण प्रसारक मंडळ
हाडोळती ता. अहमदपूर, जि. लातूर

रोपी १०१७०

(12)

१०८५.२०५(०८३)

(ग्रा.प.म.) एचएफ ४६७ (३२.६४२—१०-८४)
G.M., L.D., Nos. 10376, dated 30-6-1951, 15521-C.d. 22-9-1952.



१०८५

नोंदणीचे प्रमाणपत्र

सार्वजनिक विश्वल घटवस्था नोंदणी कार्यालय

ग्रा. आयुक्त
विधान, लातूर

सार्वजनिक विश्वल घटवस्थेचे नाव किसान शिक्षण प्रसारक
मंडळ, हाडोकली ताठ अंतर्गत

नोंदणी कामाक ४५-६२३ (ठेट२)

कोणाला दिले २०८५.८.२२

दिनांक ३०.९०.६९



०/८ प्रदर्शन संस्थान आयुक्त
विधान, लातूर

वारप विद्यालय, हाडोकली
श. अहमदपुर जि. लातूर

13



ਪ੍ਰਮਾਣ ਪੱਤਰ

प्रमाणीत करण्यात घेते को, "किसान विधिं प्रसारव मङ्गल,
हाड्होलती, ता. अहमदपुर, जि. लातूर दी झंगा, ई. ४
नौदणि उत्तराखण्ड १८६८ च्या कायाकातुसार या ३० विधित
ओषधा-२४/६१ या क्रमाकावर नौदणितात ३ टोली ३० वे.
सध्य प्रमाणपत्र करण्यात घेत ३० वे.

१८८६-मः - लातूर.

दिनांक : - २२/१२/२००६.

Jimmy

अधिकारी

प्राबंजनिक व्याप्र नोंदणी दायरी
लातूर दिवाग लातूर

True - copy

۲۷۹

सचिव

किसान शिक्षण प्रसारक मंडळ
हड्डीलती सा. अडगडगर जि. कानर

पुस्तकालय
विद्यालय, हाडोल
का. बड्डमपुर जि. छत्ती

TGAGI M
Recips
Karmyogi Tulshiram Pawar
Maharivvalay, Hadoli
Tq. Ahmedpur Dist-Latur

三

4



۲۵۷

‘શોરન્દી’ને પ્રદાન એવા

१०८ विजयनगर के गोपी शासन विधि

卷之三

四

37

Highway

1

三

10

3

Botanica Nauki

卷之三

1

② ~~Ball~~

१३८


卷之三

卷之三

No. of the Applicant ०६५४२५८

नाविन लालनंद सेमोरेजन

== प्रेस्टोर नंडम आॅफ ग्लोबल एक्सप्रेस



प्रत्येक तंत्रज्ञाने २०/११
तंत्रज्ञाने नांव : किसान शिक्षण प्रसारक मंडळ हङ्गोरेती ता. अहमदपुर
तंत्रज्ञाने कार्यालय : मु. पो. हडोलती ता. अहमदपुर जि. लातूर.
तंत्रज्ञाने पत्ता : प्रभाकर हुबशिराम पवार मु. पो. हडोलती
ता. अहमदपुर जि. लातूर.
कार्यक्षेत्र : महाराष्ट्र राज्य

तंत्रज्ञाने घेय व उपेक्षा:

१. गर्द प्रशाराच्या विषेषे शिक्षण देणे व प्रतार करणे मुला-मुळीना .
प्रौढ स्त्री-मुलांना , बौद्धीक शारीरिक , अध्यात्मिक तांत्रिक ,
धौती विद्याया , आरोग्यविकायक शिक्षण देणा-या संस्था त्यापन
किला शिक्षण देणे व त्यांची तपागीन उन्नतीपा प्रयत्न करणे .
२. महिला मंडळ , मुख्य मंडळ , ग्रिडा मंडळ , गत्तार छेंद्र आरोग्यकेंद्र ,
स्वस्थीयक शाळा , माध्यमिक , उच्चमाध्यमिक , वरीष्ठ महाविद्यालय
प्रौढ व शारीरिक महाविद्यालय , वस्तीगृह , वालक गंदिर धोन्याडपा ,
गंगाडपा , प्रौढ शिक्षण घर आश्रम शाळा तांत्रिक शाळा व
महाविद्यालय , मतीर्ह मुला मुळींची शाळा चालवणे , अंगगाये व प्रौढ
मुरल्याये , महिलाये व नौकरी करणा-या महिलाताठी आश्रम गृह व
पत्तीगृह पालवणे .
३. ज्ञेतृत्व विकासाताठी संगीत , व्यवसाय , लोककला , कथा किरन
इत्यादी प्रोत्ताळन देणा-या संस्था स्थापन करणे व त्या दारे अंडा-
शदा व अस्पृशाता निर्मुक्त्याये कार्य करणे .
४. ग्रामीण आवासील शोती विकास , मुतुलार गोऱ्यां , शोतीवर
अपारीत उपोग्यादे व शिक्षण देणा-या संस्था त्यापून शोतीया
तपागीण विकासाताठी राज्य व छेंद्र तरकाराच्या घेया प्रमाणे प्रयत्न
करणे .
५. ग्रामीण आवासी शाहरी महिलांना रोजगार उपजाव्या लरज देण्या-
साठी विधिपा उलोग व्यवस्थाय , अधावा त्यांना त्या अला शान किंवा
रोजगार उपलब्ध लरज देला पेक्कल अशा तंस्था , व्यवस्थाय गुरु लरणे .

६. मागात्पर्गीय आदिवासी शोती मजूर कर्यकरी, कष्ठकरी अशा स्त्रीयांना व पुरुषांना रोजगार उपलब्ध करने देण्याताठी, दुश्धा व्यवसाय, परमुपालन वराह मेंढी, शोबी, कुकुछालन, मच्छविकास अशा प्रकारपे व्यवसाय तुरं करण्यात प्रोत्साहन देण्याचे कार्यकरने रोजगार उपलब्ध करने देणे.

७. ग्रामिण भागात रोजगार उपलब्ध करने देण्याताठी शोतीतील कच्चा मालावर प्रक्रिया करणारे उद्योग धादे तुर करणे उदा दालमिळ, तेल गीरणी, जीनिंग फॅक्ट्री गुड डांडतरी तुधारीत किंवा बि-विधाणोची निर्माती विक्री करणे शोतक-यांना शोती बाबत अत्याधुनिक ज्ञान देणे शोती मालाची ताठवण करण्याताठी शितगृहे, किंवा गोदामांची निर्माती करने शोती मालाची जोपात्तना करणे छादी ग्रामोपोगाकडून लोकांना ग्रामिण व्यवसाय काढून देणे य त्याचा प्रतार करने ग्रामिण अर्थव्यवस्था व जिवन मान हुणारण्याचा प्रयत्न करणे.

८. ग्रामिण व शहरी भागातील बेधारांना राहण्याताठी गृह निर्माण योजना राबवून बेधारांना राहण्याताठी घरांची निर्माती करणे पाताठी अशा लोकांना राज्य किंवा केंद्रसरकारकडून जधावा गृहनिर्मातीत मदत करणा-या तंत्योकडून पैसा उपलब्ध करने देणे.

९. राष्ट्रीय रकात्मता, बंधुभाव तमता व न्याय मिळवून देण्याताठी व किंवा - पुरुषा तरभा मुलां-मुलीमध्ये राष्ट्रीय भावणा वात्यण्याताठी विविध उपक्रम राबवण्याचे कार्य करणे.

१०.

ना नप्रा ना तोटा या अत्यावर त्यत्त धान्य दुकाण घुलवणे. औजाधी व जिवंन आवश्यक गोष्टीचा पूरवठा करणे. शोती विषयक बी-विधाने औजाधी य खल विक्री करणे.

सचिव

किंवा शिल्प व सारक वडळ, हड्डवडी,
वा. अद्यपश्चुर, त्रिलोकपुर

==: नियमावली [घाटना]

संस्थोचे नांव
संस्थोचा पत्ता

कार्यक्रम

कलम नं. ४

: किलान शिरामपुरारक मंडळ हडोबती.
: प्रभाकर तुळशिराम पवार मु. पो. हडोबती
ता. अहमदपुर जि. नातूर.
: महाराष्ट्र राज्य.

: सभासदाचे प्रकार.

१. अजिव सभासद: संस्थोत ५५१ रु अधावा अधिक रम्ये देणा-या व्यक्तिस अजिव सभासद होता येईल.

२. आश्रयदाता: संस्थोत २५१ रु अधावा अधिक रक्कम देणा-या व्यक्तीस संस्थोचा आश्रयदाता सभासद समजण्यात येईल.

३. हितघितक : संस्थोत १५१ रु अधावा अधिक रक्कम देणा-या व्यक्तीस संस्थोचा हितघितक सभासद समजण्यात येईल.

४. सर्वसाधारण सभासद: संस्थोत रु ५१ रु देणा-या व्यक्तिस सर्वसाधारण सभासद समजण्यात येईल.

वरील सर्व प्रकारपांा सभासदानी प्रत्येक वर्षी तभासद की भारावी लागेल भन्यथा दुस-या बार्षिकीता त्या व्यक्तिये सभासदत्व आपोगाप रघ समजण्यात येईल.

कलम नं. ५:

: सभासदत्व मिळण्याची रीत:

कोणात्याही १८ वर्षावरीत व्यक्तीस संस्थोच्या नियमावलीप्रमाणे ठरविलेले सभासद की भारन सभासद होता येईल मात्रा त्या आगीदर रीतसर अर्ज करन कार्यकारी समित तता ठराव पास होवून नंतर त्या ठरावात विभिन्न तर्फसाधारण त्योत मंजूरी करन त्या व्यक्तिस संस्थोची नियमावली मान्य अतल्याये लेहांी कबूली घावी लागेल.

कलम नं. ६: सभातदाचे अधिकार :

१. कलम नं. ४ मध्ये दर्शिविलेत्या सर्व प्रकारच्या सभातदांना मतदानाचा अधिकार राहील . . .
२. संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सभातदाताढी निवडणुकीत वरील सर्व सभातद पात्र राहील पण त्यांनी त्या वर्षाची सभातद फी [मुल्क] भारलेली गतावी तलेच संस्थेची त्यांच्याकडे कठलीच वाढी अतावयास नको.
३. संस्थेच्या सर्वसाधारणा सभीस छजर राहून कामकाजाया वृतांत व डिश्ट्रीबिउटरी देणे .
४. संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सभातदाची निवड करणे .

कलम नं. ७: संसाधारणा सभा :

कलम नं. ४ मधिल सर्वच सभातदाची गिळून सर्वसाधारणा सभा होईल. सर्वसाधारणा सभीची दुपना कमीत कमी आठ दिवस आगोदर सर्व सभातदांना दिली पाहिजे .

संस्थेच्या रुकुण सभातदापैकी २/३ सभातद उपस्थित असल्यास गणपूर्वी पुर्व इताली अते समजण्यात घेईल गणपूर्वी अभावी तव्हुव इतालेली सभा स्थापन ठिकाणी रुक ताताने रुक ताताने अध्यक्षा संघिवाच्या संमतीने परत सभा बोलावतील अशा बोलावलेल्या सभीस गणपूर्वी बंधानकाऱ्यक राहणार नाही.

कलम नं. ८: सर्वसाधारणा सभीची कागे :

१. कार्यकारी मंडळानी ठेवलेली ठेवलेली डिश्ट्रीब तपासणी करना [आडोडीट] तपासून आल्यावर मंजूर करणे.
२. नियमावलीत बदलास मान्यता देणे.
३. कार्यकारी मंडळाते तयार केलेल्या अंदाज पत्राकात मंजूरी देणे.
४. कार्यकारी मंडळाची दर सात वर्षांना निवडणूक करणे.

कलम नं. ९ : कार्यकारी मंडळाची निवड :

१. कार्यकारी मंडळात रुकुण तात [७] सभातदाचे राहील त्यांची निवड सर्वसाधारणा सभीत बदूमताने केली जाईल.
२. ज्या सभातदाने प्रत्येक वर्षांनी सभातद फी भारली आहे अभावानाच निवडणूकीत उभोराहण्याया अधिकार राहील.
३. अंजिव सभातदामध्यून ३[तीन] सभातद निवडले जातील व ४[चार] सभातद निवडले जातील.

अधिकार
२०७१ देव ३२

४. मध्यातरी राजिनाम्यामुळे अथवा मृत्युमुळे कार्यकारी मंडळाची सहादी जागा रिकामी झाल्यास पुढील निवडणूकीपर्यंत कार्यकारी मंडळ उत्तरतभासदातून रीजागा बद्दमताने निवड करने भारतील.
५. निम्या अथवा निम्या पेशा जात्त तभासदांनी रकाय केबी राजीनामा दिल्यास पूर्ण कार्यकारी मंडळाची निवड करण्यात घेऊल.

कलम नं. १०: कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाराची निवड :

कार्यकारी मंडळात अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीत लहचिटणीत, कोसाध्यक्ष व इतर दोन तभासद कार्यकारी मंडळाच्या तभासदातून कार्यकारी मंडळाच्या बद्दमताने करण्यात घेऊल. पैकी अध्यक्ष व चिटणीत हे असिव, तभासदातून निवडलेल्या तस्थातदापैकी राहतील.

कलम नं. ११: कार्यकारी मंडळाचे अधिकार :

१. तंत्र्योचे वाणीक अहवाल व दिशांव तर्वताधारण सभोत प्रात करने घोणे.
२. दिशांब तपासणीताठी दिशांब तपासणीस नेमणे.
३. तंत्र्योचे अंदाज पत्राक तयार करणे.
४. तंत्र्योच्या कायम निधिवा न्यावर जंगम मालमत्तेवर ताबा देवणे व पोर्य कामाकरीता उपयोग करणे.
५. कार्यकारी मंडळाने आपले अधिकार कक्षीतील सर्व बोबी संबंधात घोतलेले निण्य व निकाल अठोरचे तमजण्यात घेतील.

कलम नं. १२: अध्यक्षाचे अधिकार :

१. तर्वताधारण सभोचे ख कार्यकारी मंडळाचे ऐठकीत अध्यक्षस्थान त्विकारन सभोचे कामकाज पाण्यो.
२. गहत्याच्या कायकीरीता कार्यकारी मंडळाची भीटींग चिटपासाच्या संमतीने घोलावणे.
३. कार्यकारी मंडळाच्या कामावर घेऊरेण्या ठेवून पोर्यते मार्गदर्शन करणे.

कलम नं. १३: उपाध्यक्षाचे अधिकार :

अध्यक्षाचे गैरहजेरीत किंवा अध्यक्षाची जागा रिकामी झाल्यास अध्यक्षोचे सर्व अधिकार उपाध्यक्षांना राहतील.

कलम नं. १४: चिटणीताचे अधिकार :

१. कार्यकारी मंडळाची व तर्वसाप्रारणा सभोपी मिटींग पिटणीस घेलावेल.
२. मिटींगदा बृत्तात लिहीणे व पात करने दोणे तंत्रधोचा दिशांव ठेवणे व संत्थोचे सर्व कांगदपत्रे तांभाबून ठेवणे.
३. तंत्रधोत्रे पालु असलेल्या युनिटच्या [विभागागाच्या] दैनंदिन कार्यावर घेडारेडा ठेवून कर्मया-यात शिस्त ठेवणे व तक्रारीचे निर्मलन करणे.
४. पालु असलेल्या विभागातील [युनिट] कर्मया-याच्या नेमणूका, बदली अधावा शिस्त झांगाची योग्य ती कार्यवाही करणे.
५. तंत्रधोच्या व इतर विभागागाच्या [युनिट] खार्यातील वार्षिक ग्रंदाजपत्राक तयार करणे.
६. पिटणीसाजवळ १०००[हजार] रु. हातावर शिल्लक राहतील व तीया पिनियोग खकेब रेणोबी काम निघोल तथावेळी करता येडल. देणाऱ्या गोळा करणे व सरकारी अनुदान उपलब्धाचा अधिकार राहील.
७. तर्वसाप्रारणा सभोत वार्षिक अहवाल मंजूर करने दोणे व संत्रधोतील व संत्रधोच्या विभागातील[युनिट] तक्रारी निवारण करणे.
८. तंत्रधोच्या सभातदांची फी स्विकारणे व कार्यकारी मंडळाची मंजूरी घेऊन देणे.

१५ देव ३२ कलम नं. १५ : तद्दिपिटणीसाचे अधिकार :

पिटणीसाची जागा रिकामी इतात्यात पिटणीसाचे सर्व अधिकार तद्दिपिटणीसाब राहतील.

कलम नं. १६ : कोळाप्यक्षाचे अधिकार :

१. तंत्रधोच्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवणे.
२. दिशांव लिहीणे अधावा लिहून घेणे.
३. दिशांव लिहून इतात्यात पिटणीसा तमोर ठेवणे.
४. दार्यात लागणा-या रक्कमा ट्रेनेलरीत देणे.

Typed By *[Signature]*
Read By *[Signature]*
Compared By *[Signature]*

कलम नं. १७ : संत्रधोचे आर्थिक व्यवहार:

Certified to be true copy

१. तंत्रधोची निधानी व शिल्लक रपकम कार्यकारी मंडळ ठराविल. तरकार मान्य बोकेत तंत्रधोच्या नावावर ठेवण्यात येडल.
२. तंत्रधोचा आर्थिक व्यवहार झप्यक्ष व पिटणीसा दोणांच्या तंसुका अधावा एकाच्या नावाने केला जाईल.

...
SUPERINTENDENT
Public-std Regd. Office
Latur Region, Latur
[Signature]

मुंबई सार्वजनिक विश्वस्त

सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था नोंदणी कार्यालय

प्रत्यक्ष
(नियम)

सार्वजनिक विश्वस्त

चिनाग.

जिल्हा

सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था नोंदणी कार्यालय					नगरपाली कार्यालय			
नोंदवणी कार्यालय	नोंदवणी कार्यालय	नोंदवणी कार्यालय	नोंदवणी कार्यालय	नोंदवणी कार्यालय	नोंदवणी कार्यालय	नोंदवणी कार्यालय	नोंदवणी कार्यालय	
नोंदवणी कार्यालय अधिकारी ने नोंदवणी नोंदवणी कार्यालय	नोंदवणी कार्यालय (प्रभावी नोंदवणी प्रधान) निवा. नोंदवणी कार्यालय	नोंदवणी कार्यालय प्रधान कामगार	नोंदवणी कार्यालय प्रधान	नोंदवणी कार्यालय प्रधान	नोंदवणी कार्यालय प्रधान प्रधान कामगार	नोंदवणी कार्यालय प्रधान प्रधान कामगार	नोंदवणी कार्यालय प्रधान प्रधान कामगार	
१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	

nil

Newly established
Lence not shown at
Present.

- ① २०१६ ले २०२५ पांच वर्षीयोंमा
 १) श्री. प्रभाजी दुर्गेश अंतर्गत - अवृद्ध
 २) श्रीमती चुल्ला गुप्तांग आदि - उपाध्यक्ष
 ३) श्री. गिरेश पुड्डांग पवार - सचिव
 ४) श्री. भिघाती अमित पवार - सदस्यार्थी
 ५) श्री. प्रभाद रामचंद्र गगांप - विषयकारी
 ६) श्रीमती चुल्ला प्रभाद गगांप - अवृद्ध
 ७) श्री. चिंगारी लंदेला द्वाऱ्ये - सदस्य
 ८) श्री. रामांग शोटोंनी ला. अंदेश्वर ला. काटुर.
- ② २०१६ श्रमिक अंतर्गत २०१७ पांच वर्षीय केसाळ
 नं. ५६३२/१२ त्र. ०३/०९/२०१८ नवीना ओसाला
 नोंदवणी.

16/12/2022
(११३)

16/12/2022
मानित

16/12/2022
ए. ३ नी

Principal
K.T.P. College, Hadoli
To Ahmedpur Dist. Latur